

Date: 06.11.2019

To,
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Corporate Services Department,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai -400001

BSE Scrip Code – 511048

Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015

Dear Sir/Madam,

This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 14th November, 2019 to consider the un-audited financial results of the Company for the quarter and half yearly ended 30th September, 2019

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the Notice of the Board Meeting published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on 06th November, 2019.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For Kusam Electrical Industries Ltd.

Amruta Lokhande
CS Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mrs. Swati Vijay Chavan has lost/misplaced her Flat Registration Agreement more particularly described in the schedule hereunder written.

If any Person /Society /Company/ Corporation /any Body Corporate having any claim/objections in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise, howsoever, is requested to submit his/her/their claim/objection in writing to my Office at 754/1, Parishram, Dr. Ghani Road, Parsee Colony, Dadar, Mumbai- 400 014 within 15 days of release of this Notice.

If no claim/s or objection/s, as above, is/are received within the stipulated period, my client shall, at future date, treat any such claims/objections and/or rights having been waived, forfeited and/or annulled.

SCHEDULE ABOVE REFERED TO

Residential Flat No.02, admeasuring 350 Square Feet, built up Area, or thereabout, in 'A' Wing, 2nd Floor, under registration no 47/2007 & Flat No 01 admeasuring 484.95 sq feet built up area or thereabout in 'A' Wing 7th Floor, under registration no 51/2007 in "SAI SAINIK APARTMENT" Pimpripada Road, Malad (East) Mumbai - 400 097, bearing CTS No. 610/B, Survey No. 267, Hissa No. 1/1 (Part), Village Malad, Taluka Borivali, Mumbai Sub urban District, Registration District and Sub District: - Mumbai City and Suburban. Both the Agreements are Dated 29th December 2006 and registered on 3rd January 2007, entered between Sainik Enterprises through Promoter Captain Dilip V Kopikar (Retd) and Mrs. Swati Vijay Chavan with Sub-Registrar of Assurances, Borivali-6, Borivali. Sd/- V.S. Bhadkamkar B.E. (HONS)/MMS.L.L.B Advocate, High Court, Bombay Place : Mumbai Date : 06/11/2019

PUBLIC NOTICE

MR. SHANTILAL PANACHAND SHAH, Member of Amita Mandir Co-operative Housing Society Ltd. having address at Varma Nagar, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai- 400069 and was holding Flat No. 74, 7th Floor, Building No. 8, in the building of the society, MR. SHANTILAL PANACHAND SHAH died intestate on 20/08/2019 at Mumbai.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to transfer their shares and interest of the deceased members in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased members in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Amita Mandir Co-op. Hsg. Soc. Ltd.
Sd/- Chairman
Varma Nagar, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai- 400069
Place: Mumbai Date: 05/11/2019

TRANSGLOBE FOODS LIMITED
Shop No. 605, Bldg No. 3-115
Plot/1427 Sai Janak Classic Devidas Lane
Borivali (west) Mumbai 400103
CIN: L15400MH1989PLC255807
Email id: transglobefoods@gmail.com
Website: www.transglobefoods.com
Phone No. 897939567

NOTICE OF BOARD MEETING
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 12, 2019, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter and half year ended on September 30, 2019.

The said Notice may be accessed on the Company's website at: <http://www.transglobefoods.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.bseindia.com>.

Further, as communicated earlier, Pursuant to "Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Designated Persons(s)" of the Company and the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended from time to time the trading window of the Company has been closed for all Designated Persons and their immediate relative(s) from Tuesday, October 01, 2019 end 48 hours after the results are made public on November 12, 2019.

For Transglobe Foods Limited
Sd/-
Prabhakar Khakhar
Managing Director
Place: Mumbai Date: 05/11/2019 DIN: 06491642

PUBLIC NOTICE

It is hereby publicly notified that the **SHARE CERTIFICATE NO. 16 for 5 SHARES of Rs.50 Each bearing NO. 76 TO 80 (both inclusive)** issued in the Name of **MR. MOHD. TALIB SOHRAB AHMED SHAIKH** pertaining to Flat No. B-205, Alakia Apartment, Goawala Compound, Kurla (West) Mumbai - 400070. Belonging to the **AL BARKAT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.** has been reported to be MISPLACED and/or LOST.

Anybody in possession of the above Share Certificate is requested to hand over the same to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice. Failing which the concerned member will be allotted a fresh duplicate share certificate and the aforesaid misplaced lost share certificate would lapse and become completely invalid.

FOR, AL BARKAT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
Sd/-
Dr. Tufail Ahmed. (CHAIRMAN)
PLACE : MUMBAI
DATE : 06/11/2019

PUBLIC NOTICE

Public notice is hereby given by and large on behalf of my client. **Mr. Ismail Nathu Pawar**, Resident of, **Flat No. 74, Wing-B, Building No. 1**, in the building known as **Swagat & Society known as Swagat Narendra Park CHS Ltd.**, Situated at **Narendra Park, Naya Nagar, Mira Road (E), Dist. Thane- 401107**, it is hereby stated by my client that the original builder agreement has been lost by my client along with the Original Registration receipt bearing Document No. CHHA-4249-1994, dated 12/10/1994, on dated 06/09/2019 during shifting the Flat in Mira Road, in this regard my client has lodged the missing complaint bearing No. 8925, with the Naya Nagar Police station, on 11/09/2019, therefore, this public notice, that if and/or if anybody have any claim, right, title, interest in the said Flat by way of legal heir/s, Sale, Gift, Mortgage, Charge, Lease, Lien, Succession or in any manner whatsoever, should intimate/claim the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice. If any objection or claim is not received within aforesaid period then, it shall be presumed that there is no claimant and if the said original builder agreement is misused by any of the third person then my client would not be held responsible for the same.

Sd/-
MRS. N.S. KANOJIA
Advocate - High Court,
Shop No. 30, Mira Shri Ram C.H.S. Ltd.,
M.T.N.L. Road, Mira Road (E),
Dist. Thane - 401107.
Place : Mira Road Date: 06.11.2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mr. Pratik Mohan Mohite, had purchased a residential flat No. B/608 on 6th floor, Yamuna Co Op Housing Society Ltd., River Park Complex, Rewalsada, Shiv Vallabh Road, Dahisar (East) Mumbai- 400 058, (Hereinafter referred to "the said Flat") from the owner Mr. Rajendra Ramchandra Raorane, vide Agreement for Sale dated 7th May, 2010. The said Mr. Rajendra Ramchandra Raorane had purchased the said flat from Mr. Kaushik Trikamdas Maneh. vide Agreement for sale dated 23rd April, 2001. And the said Mr. Kaushik Trikamdas Maneh had purchased the said flat from Mr. Shailendra V. Mehrotra & Mr. Vishnu Mehrotra Vide Agreement for sale dated 24th December, 1996, And the said Mr. Shailendra V. Mehrotra & Mr. Vishnu Mehrotra had purchased the said flat from M/s. Delwadia Developers & Builders Pvt. Ltd., Vide Agreement for sale dated 28th April, 1993. Out of the aforesaid chain of documents pertaining to the said flat, aforesaid Agreement for Sale dated 28th April, 1993, is lost by my client during transit.

That public at large are hereby informed that if, anybody have found or have any claim in respect of the aforesaid lost Agreement for Sale dated 28th April, 1993, or any part thereof, to immediate approach below mentioned address within 15 days from the date of publication.

Dated this 6 day of November, 2019.
Juglesh S. Pandey,
Advocate, High Court
107, Orchid Plaza, Movie Gem Theatre Building, Maratha Colony Road, Dahisar (East), Mumbai- 400 068.
Mob:- 9768419340/7977988214

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Mr. Amarish V. Narvekar** is negotiating to purchase from Smt. Mallamma M. Sasnoor, Mrs. Kasturi Chandan Choudhary, Mrs. Ratana Girish Angadi, Smt. Roopa Basawaraja Sasnoor Mr. Shrawan B. Sasnoor, Mrs. Komal B. Sasnoor and Nikhil B. Sasnoor the legal heirs of late Mr. Madivalappa Basavraj Sasnoor (hereinafter referred as sellers/Conveyors) their right, title, interest, together with right to exclusively use occupy and enjoy the property i.e." Flat No.904, Building No.3, Vishranti CHS Ltd, Subhash Nagar, N.G. Acharya Marg, Chembur, Mumbai-400071. They assured my client that the said property is free from encumbrances, claims and demands whatsoever.

All persons other than above having any claim or claims against or in the said property or any part thereof by way of inheritance, mortgage, trust, maintenance, license, easement, possession, gift, lease, charge or otherwise however are hereby required to make same in writing to the undersigned in my office address at Flat No.1388, Building No. 4, Subhash Nagar, Chembur, Mumbai-400071, within 14 days from the publication of this Notice otherwise transaction will be completed without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Sd/-
Date: 06.11.2019 (Adv. Rahul G. Pandey)
Place: Mumbai Mobile No. 9820394555 Mah/1629/2000

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public at large that **LATE MR. BHASKAR PURUSOTTAM WAD**, a member of **Om Shradha Co. Op. Hsg. Soc. Ltd.**, having address at C.T.S. No.258A, Survey No. 38, Hissa No. 1, Eksar Village, Jairaj Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, and holding Flat No. 302 in A-Wing of the said Society, died on 11/10/2017, and one **ROHINI MRESHWAR KELKAR** is now the only legal heir in the said Flat No. 302 in A-Wing of Om Shradha Co. Op. Hsg. Soc. Ltd.

The Society hereby invites claim or Objection from the heirs or other claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ Property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the bye-laws of the society by deleting the name of MR. BHASKAR PURUSOTTAM WAD from Society Share Certificate and making the claimant ROHINI MRESHWAR KELKAR as 100% owner. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property shall be dealt with in the manner provided under the bye - laws of the society. A copy of registered bye - laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the Secretary of the Society between 10 a.m. to 5 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Om Shradha Co. Op. Hsg. Soc. Ltd.
Sd/- Secretary
Place: Mumbai Date: 05/11/2019

PUBLIC NOTICE

I Suresh Sreenivasan, Residing at Flat no.4, Deshbandhu, Plot no 23, Shreenagar Estate, Goregaon (W), Mumbai 400 062. I Say That one Vehicle viz. Maruti Swift, Bearing Registration No. MH02 BZ 3043, Stand in the Name of my Wife Janaki Suresh, My Wife Late Mrs. Janaki Sreenivasan Has Expired On 22/04/2019.

Say That now I Intend to Transfer the Above said Vehicle and its RC Book and Other Document in respect of said vehicle , from the name of my said deceased wife to my name, being I am the widower of the said deceased.

I say that my son suraji suneish, aged 27 years has already give no objection in my favour for the transferring the said car in my name.

I Do hereby indemnify and undertake to keep indemnified to the concerned authority of R.T.O., Mumbai for any loss, damage, cost, claim, risks, which may be arisen on account of transferring the above said vehicle and its records in my name.

Solely affirmed at Mumbai on this 19th day of oct 2019.

Date : 06/11/2019 Ramji pande
Advocate & Notary Govt Of India
Malad (W)

Mukta Agriculture Limited
401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058
CIN: L01403MH2011PLC221387
Tel.:26778155/26790471 | Fax: 26781187
Email: mukta.agriculture@gmail.com
Website: www.mukta-agriculture.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that, the Board Meeting of **M/s. Mukta Agriculture Limited** is scheduled to be held on **14th November, 2019 i.e. Thursday** at 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058 to consider, approve and take on record the Un-audited financial results for the quarter & half year ended **30th September, 2019** and any other matter with the permission of the Chair.

The said Notice is also available on the website of the Company at www.mukta-agriculture.com and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For Mukta Agriculture Limited
Sd/-
Mohit Khadaria
Managing Director
Date: 05.11.2019
Place: Mumbai DIN: 05142395

OMNITEX INDUSTRIES (INDIA) LIMITED

CIN: L17100MH1987PLC042391
Registered office: Sabnam House, Ground Floor, Plot No. A 15 /16, Central Cross Road B, M.I.D.C., Andheri (East), Mumbai- 400093.
Phone:(022) 40635100 Fax: 022-40635199
Email: redressal@omnitex.com
Website: www.omnitex.com

NOTICE

Pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the board of Directors is to be held on Thursday, 14th November, 2019 at the Registered office of the company at Sabnam House, Ground Floor, Plot No. A 15 /16, Central Cross Road B, M.I.D.C., Andheri (East), Mumbai- 400093 at 04.00 P.M. to consider and approve the unaudited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2019.

The said notice may be accessed on the company's website at www.omnitex.com and may also be accessed on the stock exchange website at www.bseindia.com

For Omnitex Industries (India) Limited
Sd/-
Rita Panchal
Compliance Officer
Place : Mumbai
Dated: 05.11.2019

Mystic Electronics Limited
401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058
CIN: L72300MH2011PLC221448
Tel:26778155/2670471 Fax: 26781187
Email:redressal@mystic@gmail.com
Website: www.mystic-electronics.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that, the Board Meeting of **M/s. Mystic Electronics Limited** is scheduled to be held on **14th November, 2019 i.e. Thursday** at 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058 to consider, approve and take on record the Un-audited financial results for the quarter & half year ended **30th September, 2019** and any other matter with the permission of the chair.

The said Notice is also available on the website of the Company at www.mystic-electronics.com and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For Mystic Electronics Limited
Sd/-
Mohit Khadaria
Managing Director
Date: 05.11.2019
Place: Mumbai DIN: 05142395

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD

CIN: L31909MH1983PLC220457
Regd off : G-17 Bharat Industrial Estate, T. J Road, Seewee (W), Mumbai- 400 015.
Tel -24124540 | Fax -24194959
Email: kusam_meco@vsnl.net
Website: www.kusamelectrical.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, 14th November, 2019** to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended **30th September, 2019**.

For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 5th November, 2019

Dhenu Buildcon Infra Limited
Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058
CIN:L10100MH1999PLC003030
Tel.: 7977599535
Email: dhenubuildcon@gmail.com
Website: www.dhenubuildconinfra.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Board Meeting of **M/s. Dhenu Buildcon Infra Limited** is scheduled to be held on **Wednesday, 13th November, 2019**, at the registered office of the Company at Office No. 4, Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400058 to consider, approve and take on record the Un-audited Financial Results for the Quarter and half year ended **30th September, 2019** and any other matter with permission of the Chair. The said notice is also available on the website of Company at www.dhenubuildconinfra.com and also on the website of Stock Exchange at www.bseindia.com

For Dhenu Buildcon Infra Limited
Sd/-
Vikash Maharishi
Director
Date: 06.11.2019
Place: Mumbai

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L1900MH1989PLC035668
Regd. Office: Flat No.502, 5th Floor, Sterling Heritage, Plot No.388, Sankara Mattam Road, Matunga (C.R.), Mumbai City MH 400019
Tel No.: 022-222020876, Fax : 022-222020359
Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 12th November, 2019 inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019.

The said intimation is also available on the website of the Company at www.whitehall.co.in and on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed at www.bseindia.com

For Whitehall Commercial Company Limited
Sd/-
Rohit Prabhudas Shah
Director
DIN : 00217271

Place : Mumbai
Date : 05th November, 2019.

PAE LIMITED

CIN:L99999MH1950PLC008152
Regd. Off.: 69, Tardeo Road, Mumbai-400034.
Phone: 022-6185739 Fax No.-022-66185757
Web: www.paeltd.com Email : investors@paeltd.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday 13th November, 2019 at the Registered and Corporate office of the Company, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and six months ended as on 30th September, 2019.

Further details will be available on the website of the company i.e. www.paeltd.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the company's shares are listed.

For PAE Limited
Sd/-
Pritam A. Doshi
Chairman & Managing Director
DIN No. 00015302

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that (1) **Mr. Amiralji Hirji Mauji** & (2) **Ashraf Amiralji Mauji** are the owners of Flat No. 402, on the Fourth Floor, Wing - B, in the Building known as **Satyam Apartment & Society** known as **Satyam Heritage Co-operative Housing Society Ltd.**, Situated at **Near Vijay Park, Mira Road (E), Dist: Thane - 401107**, holding share certificate No. 42 bearing distinctive Nos. 206 to 210 (both inclusive), issued by the said Society.

Further, **Mr. Amiralji Hirji Mauji** died on 13/02/2013, without making nomination of the 50% Shares in respect of the said Flat. The Society has received an application from **Ashraf Amiralji Mauji** for transferring the aforesaid Flat No. 402, Wing - B, and its 100% share on his name. Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections to the Secretary of the Society, failing which, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member, in such manner as is provided under the Bye-law of the society.

For and on behalf of
Satyam Heritage Co-operative Housing Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary
Place : Mira Road Date: 06.11.2019

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, my Clients 1) Mr. Yogesh Dnyaneshwar Sakpal 2) Mr. Sameer Dnyaneshwar Sakpal 3) Mr. Prashant Dnyaneshwar Sakpal 4) Ms. Priya Dnyaneshwar Sakpal are sole legal heirs of late Smt. Malini Dnyaneshwar Sakpal. Smt. Malini Dnyaneshwar Sakpal, died on 07/09/2018 intestate Smt. Malini Dnyaneshwar Sakpal is owner, seized and possessed property being Block (Row House) No. U/13/96 at The Tilak Vrindavan Co-operative Housing Society Ltd, Tilak Nagar, Chembur, Mumbai-400 089.

My Clients have applied to The Tilak Vrindavan Co-operative Housing Society Ltd for the transfer of ownership and Share Certificate No. 92 holding five shares of Rs. 50/- each for distinctive no. 456 to 480.

Any person having any right, title, interest or claim in the Block (Row House) No. U/13/96 and/or Share Certificate No. 92 holding five shares of Rs. 50/- each for distinctive no. 456 to 480 shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) day of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the Share Certificate as well as ownership shall be transferred in my Clients name, without reference to such claim.

Sd/-
Aarti P.Bhide
(Advocate, High Court)
105, Old Bake House, Kala Ghoda, Mah. Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai 400 023.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Rameshchandra Chotalal Bhagat and Smt. Hansabena Rameshchandra Bhagat, both members of Mont Blanc CHS Ltd., who were holding flat no.6B, Mont Blanc, Plot no. 550, Jam-E-Jamshed Road, Matunga (E), Mumbai 400019 expired on 21/08/2018 & 20/09/2019 respectively. On behalf of the client Shri Vipulkumar Bhagat, legal heir of Late Shri Rameshchandra Chotalal Bhagat & Late Smt. Hansabena Bhagat the undersigned advocate and the above mentioned society hereby invites claims or objections from other heirs or claimant/s or objector/s for the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society in favour of the client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/ objection is received within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the share of the deceased in the manner provided under the bye laws.

Place: Mumbai Adv. Akshay Kapadia
Date:06th November 2019 Advocate High Court

SIKOZY REALTORS LIMITED

NOTICE FOR BOARD MEETING

Notice is hereby given that meeting of the Board of Director of the Company will be held on 13th November 2019 at the registered office of the company inter alia to approve & take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half year ended 30th September 2019.

For Sikozy Realtors Ltd
Mayuri Joshi
Company Secretary & Compliance Officer
DATE: 05-11-2019
PLACE: MUMBAI

PREMIER CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Off.: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030
E-mail: premiercapitalservices@gmail.com | Website: www.premiercapitalservices.in
Ph.: 0731-2499910 | Fax: 0731-4241999 | CIN: L65920MH1983PLC030629

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of Premier Capital Services Limited (the Company) is scheduled to be held on Thursday, November 14, 2019, inter-alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019. The said information is also available on Company's website i.e. "www.premiercapitalservices.in" and the website of Stock Exchange, where the shares of the Company are listed viz., BSE Limited (www.bseindia.com).

For Premier Capital Services Limited
Sd/-
Pranjal Dubey (Company Secretary)
M. No. A52179
Date : November 5, 2019
Place : Indore

TEJNAKSH HEALTHCARE LIMITED

CIN: L85100MH2008PLC179034
Regd. Office: Lion Tarachand Bapa Hospital, Lion Tarachand Bapa Hospital Marg, Sion - West, Mumbai - 400 022.
Email id: instituteurology@gmail.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of **Tejnaksh Healthcare Limited** will be held at **Lion Tarachand Bapa Hospital, Lion Tarachand Bapa Hospital Marg, Sion - West, Mumbai - 400 022 on Wednesday, 13th November, 2019 at 1.00 p.m.**, to consider & approve, *inter alia*, the Un-audited Financial Results for Quarter and Half year ended on 30th September, 2019, and other ancillary matters. The Notice is also available on the websites: www.tejnaksh.com & www.bseindia.com

By order of the Board
For Tejnaksh Healthcare Limited
Sd/-
Prakash Sogam
Company Secretary
Date: 5th November, 2019
Place: Mumbai

Shree Gajmukh Co-op Housing Soc. Ltd.

Survey No. 13, Hissa No. 13 pt, Plot no. 1, Kulgaon, Badlpur, Tal.Ambernath, Dist. Thane.
Deemed Conveyance Public Notice

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on -21/11/2019 at 3.30 p.m.

M/s. Shreshtha Conduction Co., Jyotsna M. Shaha, Laxman D. Mandavkar, Indubai R. Kadam, Gangubai G. Chorge (leagal heir), Kalamur G. Chorge, Dilip G. Chorge, Nirmala S. Bhosale, Sandesh B. Chorge, Bhushan B. Chorge, Sushma S. Jagtap, Krishna Residency Chs Ltd., Badlapur and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to Submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will be take.

Survey No.	Hissa No.	Plot No.	Total Area Sq.Mtr
31	13 pt	1	333.00 Sq.Mtr

Place : First floor Gavdevi mandai, Sd/-
Near Gavdevi Maidan, Thane (W) (S. M. Patil)
Date : 04/11/2019 Seal Competent Authority & District D.Y.

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्री. वर्यमान खिराज जैन व श्रीमती सिनी वर्यमान जैन हे फ्लॅट क्र.बी/१०२, बंदिनाथ कोहोसोलि., सुदामा नगर, भाईर (परिचम), जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून बंदिनाथ कोहोसोलि.द्वारे विवरीत अनुक्रमांक १६६ ते १७० (दोन्ही समाविष्ट) धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र.३४ हरवले आहे. त्यामुळे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज करण्यात आलेला आहे. म्हणून माझे अशिलांच्या सूचनेनुसार मी येथे सर्वसामान्य जनतेस तसेच रिहाय्यस होम फायनान्स लिमिटेड यांना सूचित करित आहे की, सदर सूचना प्रकरान तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकरांनी यांनी बी/१०८, अचलमिनी इमारत, पचावती नगर, १५० फीट रोड, भाईर (परिचम), ठाणे-४०११०१, महाराष्ट्र आणि द्वारा बंदिनाथ कोहोसोलि., सुदामा नगर, भाईर (परिचम), जिल्हा ठाणे-४०११०१, महाराष्ट्र येथे मुळ भागप्रमाणपत्रधारक सर्व किंवा काही व्यक्तींनी सादर करावे किंवा कळवावे, अन्यथा असे सर्व अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा आणि/किंवा मागणी त्याग केले आहेत किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले जाईल आणि कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्याद्वारे विनंतीनुसार माझ्या अशिलांना सोसायटीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र विवरीत करण्याबाबत सोसायटीला कोणतीही अडचण असणार नाही.

सही/-
अॅड. ए.एस. मारलेंचा

दिनांक : ०५.११.२०१९

जेनेरीक फार्मासेक लिमिटेड
(पुर्वीची आदी रसायन लिमिटेड)

सीआयएन:एल२२३१एमएच१९९एपीएलसी३२३९४४
नॉंदणीकृत कार्यालय: ७वा मजला, पूर्वा प्लाझा, सिंगोली सिव्हा, रिहाय्यस एमएलखड, पस.व्ही.रोड, बोवेली (परिचम), मुंबई-४०००९२.
दूर: ८६५५५५.०२४२
वेबसाईट: www.genpharmasec.com
ई-मेल: compliance@genpharmasec.com
बोर्ड दिग्दर्शनी सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहायिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित पुनर्विनीकरण अखाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मांडवळार, १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध आहे.

यापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ आणि कंपनीचे परदिष्ट व्यक्तीद्वारे निवटान, पर्यवेक्षण व अखाल व्यापारचे सांकेतिकानुसार कंपनीचा व्यापार निष्कर्षी सर्व परदिष्ट व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक बाज्याकरिता मांडवळार, १ ऑक्टोबर, २०१९ पासून १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी जनतेकडे निष्कर्ष पोषित केल्यावर ४८ तासांनंतर पर्यंत बंद ठेवण्यात येईल.

जेनेरीक फार्मासेक लिमिटेडकरिता
(पुर्वीची आदी रसायन लिमिटेड)

सही/-
दिनांक: ०५.११.२०१९ डॉनर छेडा अज्ञान संचालक
ठिकाण: मुंबई डीआयएन:०८४१०९८८८

जीबी ग्लोबल लिमिटेड
(पुर्वीची मनमथाना इंडस्ट्रीज लिमिटेड)

सीआयएन:एल५७१२०एमएच१५८एपीएलसी०३३५३४
नॉंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र सी-३, एमआयडीसी, तारपुरा इंडस्ट्रीअल एरिया, बोईसर, जिह्वा पावसर-४०१५०६.
दूर:९८-११९-२२-४३३३९९५५
ई-मेल: cs@gbglobal.in
दुआर:९८-११९-२२-४३३३९९५५

सूचना

सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहायिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना ही कंपनीच्या www.gbglobal.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजवरच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या आदेशान्वये जीबी ग्लोबल लिमिटेडकरिता सही/-
पियुश दोशी

दिनांक: ५.११.२०१९ व्यवस्थापकीय संचालक
ठिकाण: मुंबई डीआयएन:०७९५९२४४

क्लिओ इन्फोटेक लिमिटेड

सीआयएन:एल४५४००एमएच१९९एपीएलसी०७४२०
नॉंदणीकृत कार्यालय: ११९-४०२, ११वा मजला, अदलाव रोड, सोसायस रोड, गोंगाव (पूर्व), मुंबई.
दूर:२०२२-४३२११६४१
ई-मेल: clcio_info@clcio.com
वेबसाईट: www.clioinfotech.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९(१) आणि सहायिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.clioinfotech.com वेबसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये क्लिओ इन्फोटेक लिमिटेडकरिता सही/-
वरलून शाह

कंपनी सचिव
दिनांक: मुंबई एम.क्र.ए८८०३२
दिनांक : ०५.११.२०१९

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Rameshchandra Chotalal Bhagat and Smt. Hansaben Rameshchandra Bhagat, both members of Mont Blanc CHS Ltd, who are holding flat no.6B, Mont Blanc, Plot no. 550, Jam-E-Jamshed Road, Matunga (E), Mumbai 400019 expired on 21/08/2018 & 20/09/2019 respectively. On behalf of the client Shri Vipulkumar Bhagat, legal heir of Late Shri Rameshchandra Chotalal Bhagat & Late Smt. Hansaben Bhagat the undersigned advocate and the above mentioned society hereby invites claims or objections from other heirs/s claimants/s or objector/s for the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society in favour of the client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/ objection is received within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the share of the deceased in the manner provided under the bye laws.

Place: Mumbai Adv. Akshay Kapadia
Date:06th November 2019 Advocate High Court

SVA INDIA LIMITED
CIN:L51909MH1981PLC281775
Reg. Off: 162 - C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021
Website: www.svaindia.com
Email: cs@svaindia.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 14th, 2019 at 4:00 P.M. at 162- C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021, *inter alia*, to approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and half yearly ended September 30, 2019 in addition to other Agenda Items.

Please log on to our website www.svaindia.com or that of the stock exchange www.bseindia.com for any further information.

For SVA India Ltd
Place: Mumbai Sd/-
Date: November 5th, 2019 Director

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD
CIN: L31909MH1983PLC220457
Regd. Off: G-17 Bharat Industrial Estate, T. J Road, Sewree (W), Mumbai- 400 015.
Tel -24124540 | Fax- 24149659
Email: kusam_meco@vsnl.net
Website: www.kusamelectrical.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14th November, 2019 to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended 30th September, 2019.

For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 5th November, 2019

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD
CIN: L31909MH1983PLC220457
Regd. Off: G-17 Bharat Industrial Estate, T. J Road, Sewree (W), Mumbai- 400 015.
Tel -24124540 | Fax- 24149659
Email: kusam_meco@vsnl.net
Website: www.kusamelectrical.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14th November, 2019 to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended 30th September, 2019.

For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 5th November, 2019

व्हाईट ऑर्गेनिक अग्नो लिमिटेड
(पूर्वीची व्हाईट इन्टरप्राइज लिमिटेड)

नोंद:कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (प.), मुंबई-४०००७७.
सीआयएन:एल०१५००एमएच१९९एपीएलसी०५५६०

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) च्या नियम ३३ नुसार कंपनीचे अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात- ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (प.), मुंबई-४०००७७ येथे सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९ रोजी व्हाईट ऑर्गेनिक अग्नो लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करिता व्हाईट ऑर्गेनिक अग्नो लिमिटेडकरिता रतिका श्याम
कंपनी सचिव
दिनांक: ४.११.२०१९
ठिकाण: मुंबई सदरपत्र क्र.ए४८०३१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Mr.Amarish V.Narvekar** is negotiating to purchase from Smt. Mallamma M. Sasnoor, Mrs. Kasturi Chidanand Choudhary, Mrs. Ratanaa Girish Angadi, Smt. Roopa Basawaraja Sasnoor Mr. Shrvan B. Sasnoor, Mr. Komal B. Sasnoor and Nikhil B. Sasnoor the legal heirs of late Mr. Madivalappa Basavraj Sasnoor (hereinafter referred as sellers/Conveyers) their right, title, interest, together with right to exclusively use occupy and enjoy the property i.e.” Flat No.904, Building No.3, Vishranti CHS Ltd, Subhash Nagar, N.G. Acharya Marg, Chembur, Mumbai-400071. They assured my client that the said property is free from encumbrances, claims and demands whatsoever.

All persons other than above having any claim or claims against or in the said property or any part thereof by way of inheritance, mortgage, trust, maintenance, license, easement, possession, gift, lease, charge or/otherwise however are hereby required to make same in writing to the undersigned in my office address at Flat No.1388, Building No. 4, 0, Subhash Nagar, Chembur,Mumbai-400071,within 14 days from the publication of this Notice otherwise transaction will be completed without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

sdl-
Date: 06.11.2019 (Adv. Rahul G. Pandey)
Place: Mumbai Mobile No. 9820309455
Mah1629/2000

मेलस्टार इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीस लिमिटेड

१५९, ५वा मजला, इंडस्ट्री हाउस, चर्चीट, रिक्लेन्शन, मुंबई-४०००२०.
सीआयएन:एल९९९९एमएच१५८६एपीएलसी०४०६०४

सूचना

कॉर्पोरेट अतदारशी उराव प्रक्रिया (सीआयआरपी) अंतर्गत

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व सहभागीकरिता कंपनीचे अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मांयळार, १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (प्रोहिबिशन ऑफ इन्साईडर ट्रेडिंग) रेग्युलेशन, २०१५ नुसार आणि आतील व्यापार सोप्यायाकरिता कंपनीच्या कोड ऑफ कनडक्ट नुसार, संचालक पददिष्ट व्यक्ती आणि कंपनीचे लेखापरिशेक तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता व्यापार लिडकी ३ ऑक्टोबर, २०१९ ते १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवली जाईल आणि म्हणून त्यांना १४ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत मेलस्टार इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे शेअर्समध्ये व्यवहार करण्याची अनुमती नवेल.

सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या <http://www.bseindia.com> व <http://www.nseindia.com> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये मेलस्टार इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता सही/-
वरलून शाह
कंपनी सचिव
दिनांक: ०६.११.२०१९ सिरिल कुमार शाह
ठिकाण: मुंबई संचालक

Trio Mercantile and Trading Ltd
Regd. Office: 613/B, Mangal Aarambh, Near MC Donaldis, Kora Kendra Road, CIN: L51909MH2002PLC136975

NOTICE

Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 14th November, 2019 inter alia to consider and to take on record the unaudited financial results of the Company for the quarter ended on 30th September, 2019.

In this connection and continuation of our intimation regarding Trading Window, the trading window for dealing in securities of the Company is already closed for the Company's Directors/officers and designated employees of the Company from 1st Day of October, 2019 till 16th day of November, 2019.

For Trio Mercantile and Trading Ltd
Sd/- Megha Trivedi
Place : Mumbai Company Secretary
Date : 5th November, 2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mrs. Swati Vijay Chavan has lost/misplaced her Flat Registration Agreement more particularly described in the schedule hereunder written.

If any Person /Society /Company/ Corporation / any Body Corporate having any claim/objections in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise, however, is requested to submit his/her/their claim/objection in writing to my Office at 754/1, Parishram, Dr. Ghanti Road, Parsee Colony, Dadar, Mumbai- 400 014 within 15 days of release of this Notice.

If no claims/s or objection/s, as above, is/are received within the stipulated period, my client shall, at future date, treat any such claims/objections and/or rights having been waived, forfeited and/or annulled.

SCHEDULE ABOVE REFERED TO Residential Flat No.02, admeasuring 350 Square Feet, built up Area, or thereabout, in 'A' Wing, 2nd Floor, under registration no 47/2007 & Flat No 01 admeasuring 484.95 sq feet built up area or thereabout in 'A' Wing 7th Floor, under registration no 51/2007 in “SAI SAIKAP APARTMENT” Pimpripada Road, Malad (East) Mumbai – 400 097, bearing CTS No. 610/B, Survey No. 267, Hissa No. 1/1 (Part), Village Malad, Taluka Borivali, Mumbai Sub urban District, Registration District and Sub District:- Mumbai City and Suburban. Both the Agreements are Dated 29th December 2006 and registered on 3rd January 2007, entered between Sainik Enterprises through Promoter Captain Dilip V Kopikar (Retd) and Mrs. Swati Vijay Chavan with Sub-Registrar of Assurances, Borivali 6, Borivali. Sd/-
H.S. Bhadkarnkar
B.E. (VONS)/JMS,LL.B
Advocate, High Court, Bombay
Place : Mumbai Date : 06/11/2019

सूचना
(सेबी (एकडोअगर) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार)

उपदेव इंटरनॅशनल लिमिटेड
सीआयएन:एल०४०२०एमएच१९९एपीएलसी०८४६८
नोंदणीकृत कार्यालय: न्यू हॉरिझॉन्स हाउस, ६वा मजला, प्लॉट ४८, फोर्ट, मुंबई-४०००२३.
दूर:९८-२२-६१९४८८८८८
ई-मेल:cs@usdhdev.com
वेबसाईट:www.usdhdev.com

सेबी (एकडोअगर) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ४७ सहायिता नियम २९ नुसार आणि उराव अधिकारी श्री. सुधीर कुमार अखाल व्यापार सोप्यायाकरिता येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष (एकमेव) विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मांडवळार, १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.usdhdev.com वेबसाईट वर आणि कंपनीचे शेअर्स येथे सुविधेबद्ध आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

उपदेव इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही/-
अरविंद श्याम
प्राधिकृत स्वाक्षरीकरा
माध्यमस्थ विवरीत
श्री. सुधीर कुमार अखाल उराव अधिकारी

नोंद क्र.आयबीसीआ/आयपी-००५/आयपी-०००८०८/२०१७-१८/१०१८३
ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.११.२०१९

जाहीर सूचना

श्री. शांतीलाल पनाचंद शाह हे अमिता मंदिर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड चे (पूर्वी) नगर, जुना नारायस रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००१९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील इमारत क्र. ८ मधील ७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.७४ चे धाक असून २०.०८.२०१९ रोजी श्री. शांतीलाल पनाचंद शाह यांचे कोणतेही वारसदार न नेमता मुंबई येथे निघन झाले.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त